INFORMED TECHNOLOGIES INDIA LIMITED

CIN L99999MH1958PLC011001

| Regd. Office: 'Nirmal', 20th Floor, Nariman Point, Mumbai - 400021| | Tel# +91 22 2202 3055/66 | Fax# +91 22 2204 3162 |

| Email: itil_investor@informed-tech.com | Website: www.informed-tech.com |

Date: November 24, 2021

To, Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai 400 001.

Dear Sir/Madam,

SCRIP CODE: - 504810

Sub: Submission of Copies of Notices in Newspaper issued to Shareholders

Ref: Compliance under Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and in compliance with Ministry of Corporate Affairs Circulars and Companies Act, 2013, enclosed herewith please find newspaper notices issued for the attention of the equity shareholders of the Company in respect of dispatch of the Postal Ballot Notice; publish in the following newspapers:

- 1) Financial Express (all over India), in English dated November 24, 2021
- 2) Mumbai Lakshadeep, Marathi Language dated November 24, 2021

Kindly take record of the same.

Yours faithfully, For M/s. Informed Technologies India Limited

Reena Yadav Company Secretary & Compliance Officer Membership No. A36429 **FINANCIAL EXPRESS**

इंडियन बैंक 🤼 Indian Bank

(A Govt. of India Undertaking)

Corporate Office, 254-260, Avvai Shanmugam Salai,

Royapettah, Chennai - 600014

CORRIGENDUM

RECRUITMENT OF CHIEF FINANCIAL OFFICER

ON CONTRACT BASIS

In partial modification of the advertisement for Recruitment

of Chief Financial Officer, the last date for receipt of

Chief Financial Officer

Offline application as per the

prescribed format uploaded in the

Applications has been extended to 30.11.2021.

■ INTERVIEW: KM ABRAHAM, CEO, Kerala Infrastructure Investment Fund Board 'KIIFB has robust governing mechanism, its model sustainable'

Bill to repeal farm laws among 26 lined up for Winter Session

FE BUREAU New Delhi, November 23

BESIDES A BILL to repeal the three contentious farm laws, the government has lined up 25 more new bills, including one on facilitation of launch of an official cryptocurrency and prohibition private cryptocurrencies, and another to amend banking laws to facilitate bank privatisation during the winter session of Parliament beginning on November 29.

Last week, Prime Minister Narendra Modi had announced withdrawal of the three reform-oriented, but hugely controversial, laws governing agriculture marketing, in the face of determined and prolonged protests by large sections of farmers.

To this effect, the Centre will introduce the Farm Laws Repeal Bill, 2021, to repeal the Farmers' Produce Trade and Commerce (Promotion and Facilitation) Act, 2020, the Farmers (Empowerment and Protection) Agreement of Price Assurance, Farm Services Act, 2020, and the Essential Commodities (Amendment) Act, 2020.

The Cryptocurrency and Regulation of Official Digital Currency Bill, 2021, is aimed at a facilitative framework for creation of the official digital currency to be issued by the RBI. The Bill also seeks to prohibit all private cryptocurrencies in India. However, it allows for certain exceptions to promote the underlying technology of cryptocurrency and its uses.

ment) Bill, 2021.

ment, both Saxena and

Damani are prohibited from

accepting employment at a

competitor of BFIL, such as

Spandana Sphoorty, unless ap-

proved in writing by the Board

of BFIL. Thus, any purported

acceptance by the duo of em-

ployment at Spandana Spho-

orty would be in contravention

of the terms of their employ-

SR. Name of Holder(s)

CH. MADHAVI

MADHU RAJ MODI

No.

—FE BUREAU

Shree Cement

REGD. OFFICE: BANGUR NAGAR, BEAWAR - 305 901, DISTT, AJMER (RAJ.)

Website: www.shreecement.com E-Mail: shreebwr@shreecement.com

Phone: 01462- 228101-06 Fax: 01462 - 228117-19

CIN: L26943RJ1979PLC001935

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that following Share Certificate(s) having following Distinctive

Distt. Nos.

11667301 - 11667350

11667351 - 11667400

14796621 - 14796670

504671 - 504720

For SHREE CEMENT LIMITED

S. S. Khandelwal

Company Secretary

Nos. held by under-named Member(s) has/have been reported misplaced/lost:

Certificate

Nos.

43791

43792

54122

87326

Notice, the Company will proceed to issue Duplicate Share Certificate(s).

Application(s) has/have been made to the Company by the registered holder(s) of

these shares for issue of Duplicate Share Certificate(s) in his/their favor. If no

objection is received within a period of 15 days from the date of publication of this

IndusInd Bank, Spandana Sphoorty in a tussle over CEO & CFO appointment

ment.

A DAY AFTER Spandana Sphoorty Financial announced the appointment of Shalabh Saxena as the new the chief executive officer, Indus Ind Bank has clarified that Saxena has not tendered his resignation yet as the managing director (MD) and chief executive officer (CEO) of Bharat Financial Inclusion (BFIL). IndusInd Bank also clarified that Ashish Damani, who is serving as executive director and chief financial officer of BFIL has also not resigned. Spandana Sphoorthy had issued a release on Monday naming Damani as the president and chief financial officer

of the company. "Neither, Mr. Shalabh Saxena nor Mr. Ashish Damani have tendered their resignation from the services of BFIL. As per the terms of their employment, once the resignation is tendered, it is subject to acceptance by the Board of Directors of BFIL (Board). Upon acceptance by the Board. a specified notice period is also required to be served. However, as neither of them have tendered their resignations to BFIL, such due process has not been initiated," IndusInd Bank said in an exchange filing.

IndusInd Bank said as per contractual terms of employ-

To effect amendments in Banking Companies (Acquisition and Transfer of Undertakings) Acts, 1970 and 1980 and incidental amendments to Banking Regulation Act, 1949, in the context of Union Budget announcement 2021 regarding privatisation of two public sector banks, the government will seek the nod of Parliament for the Banking Laws (Amend-

KERALA WATER AUTHORITY

e-Tender Notice

The Kerala Infrastructure In-

vestment Fund Board (KIIFB)

has been in the news after the

CAG's critique of its role as an

"off-budget" financing vehicle

in the state. The auditor feels KI-

IFB's liabilities could finally fall

on the state budget, potentially

drawing the revenue-deficit

state into a debt trap. The CAG

has expressed this view for the

second time in two years, even

as the state assembly had re-

was first made.

jected the observation when it

body corporate by the Kerala

government to channelise funds

for critical and large public in-

frastructure projects. It was the

first sovereign agency in India to

access overseas debt market

when it raised ₹2,150 crore

from 'Masala bonds' listed on the

London Stock Exchange in May,

2019. KM Abraham, CEO of KI-

IFB, talks to FE's Rajesh Ravi

about the progress the institu-

KIIFB was established as a

Tender No: T No.42/2021-22/SE/Q. Providing FHTCs, Extension of pipe line, construction of tube well, supply and erection of pump sets with allied works, supply and installation of bulk water meters with meter chambers etc in Panmana Grama Panchayath, EMD : Rs. 200000, Tender fee : Rs. 10000+1800 (18% GST- It will be paid by the contractor on reverse charge basis while filing his returns). Last Date for submitting Tender: 20-12-2021 02:00:pm. Phone: 04742745293. Website: www.kwa.kerala.gov.in, www.etenders.kerala.gov.in. Superintending Engineer KWA-JB-GL-6-567-2021-22 PH Circle, Kollam

IT-UAT&PM Department, State Bank of India. Global IT Centre, Sector-11, CBD Belapur, Navi Mumbai - 400614

CORRIGENDUM

Please refer RFP No SBI/GITC/IT-UAT&PM/2021/2022/796 DATED: 20/10/2021 Request for Proposal 'Providing Manpower Resources for User Experience Designing of Digital Applications of SBI on Time and Material (T&M) Basis.

Corrigendum 1 Dated 23.11.2021 can be accessed under https://www.sbi.co.in or https://bank.sbi and e-Procurement agency portal https://etender.sbi/SBI Place: Navi Mumbai

Date: 23.11.2021 Deputy General Manager (IT-UAT&PM Dept.)



tion has achieved in its objectives. A retired IAS officer who was earlier on the Sebi board, Abraham is also serving as the chief principal secretary of chief minister of Kerala.

Are you satisfied with the performance of the KIIFB as a growth driver of the state economy?

Indeed I am. A key indicator for the level of development in any state or nation is the provisioning for infrastrucThis is because infrastructure helps in the realisation of the latent potential of the state and its people, through its impact on productivity of the financial and human resources. This further has a direct impact on the quality of life of

states are locked in a regressive deadlock where large deficits in infrastructure provisioning prevent the realisation of their latent potential, and limited fiscal resources prevent significant investment in infrastruc-

ala set for itself the ambitious

target transforming the infrastructural landscape in Kerala. KIIFB was designated as the agency for achieving this ambitious objective, but though a unique and innovative model. However, most Indian Till date, KIIFB's board has approved ₹64,000 crore worth of physical and social infrastructure projects across a range of sectors including hospitals and health centres, schools and colleges, roads and bridges, water supply and sanitation, electric-

ture provisioning. The situa-

tion in Kerala was no different.

In 2016, government of Ker-

ity and communication networks, industrial parks, and cultural complexes etc. In terms of

disbursements, KIIFB has already disbursed ₹14,000 crore towards various projects. Since the onset of the pandemic, KI-IFB has cumulatively disbursed more than ₹8,400 crore till August 2021.

What are the important achievements of KIIFB?

In its functioning, KIIFB has sought to continuously raise the standards of infrastructure development in the state by adopting best practices fol-

world. Currently, KIIFB has the expertise in handling the entire infrastructure life cycle including identification of projects, proposal development, project appraisal, qual ity assurance, fund mobilisation and project management. I would like to look at our achievements from three broad perspectives, firstly in terms of completion of projects, secondly

lowed by major development

financing institutions in the

in terms of organisational evolution and lastly in terms of fund-raising activities.

DELHI / GURGAON INDUSTRIAL PROPERTY SALE / RENT **UDYOG VIHAR PACE CITY** INFOCITY

IMT MANESAR

BAWAL

PLOT & BUILDING FOR SALE 250, 450, 1000, 4000 sq. mtr 2 Acre, 5 Acre, 10 Acre **BUILDING FOR RENT** 5000, 10000, 30000, 50000 sq.ft. for IT & OFFICES 10000, 20000, 25000 Sq.ft **WAREHOUSE FOR LEASE** New Sheds - 25,000 Sq.ft to 50,000 Sq. ft .

SAYA ESTATE Naresh 9810235126



Registered Office: "SPIC House", 88, Mount Road, Guindy, Chennai - 600 032 SHREE CEMENT LIMITED

No. of

Shares

100

CIN: L24294TN1986PLC013087, Telefax.: 044-22351098. E-mail: companysecretary@manalipetro.com; Website: www.manalipetro.com

Request has been received for issue of Duplicate Share Certificates in lieu of Certificate reported lost and not traceable as per details given below:

| FOIIO NO. | Shareholder | No. | Distinctive No. | No. of Shares |
|---|-----------------|-------|-------------------|------------------|
| A0032602 | Sampath Kumar J | 3741 | 27201420-27201644 | 225 |
| C0058938 | Anil Kumar | 44663 | 38385976-38386575 | 600 |
| A0001825 | Rajasekaran N | 874 | 26638998-26639297 | 300 |
| C0013144 Nisith Kumar Basu Ray Jt. Tapati Basu Ray | | 31815 | 34743457-34743606 | 150 |
| C0061299 | Tapati Basu Ray | 45284 | 38626767-38626916 | 150 |

Objections if any to the above shall be lodged with the Company within 15 days failing which Company will proceed to issue the duplicate share

For Manali Petrochemicals Limited R. Kothandaraman Place: Chennai

Manali Petrochemicals Limited

NOTICE

| Folio No. | Name of the Shareholder | Certificate No. | Distinctive No. | No. of Shares |
|---|--|--------------------|-------------------|------------------|
| A0032602 | Sampath Kumar J | 3741 | 27201420-27201644 | 225 |
| C0058938 | Anil Kumar | 44663 | 38385976-38386575 | 600 |
| A0001825 | Rajasekaran N | 874 | 26638998-26639297 | 300 |
| C0013144 Nisith Kumar Basu Ray Jt. Tapati Basu Ray | | 31815 | 34743457-34743606 | 150 |
| C0061299 | Tapati Basu Ray Jt. Nisith Kumar Basu Ray | 45284 | 38626767-38626916 | 150 |

certificates.

Date : 23.11.2021 Company Secretary

INFORMED TECHNOLOGIES INDIA LIMITED

BEAWAR

231 November, 2021

CIN L99999MH1958PLC011001 Regd. Office: 'Nirmal', 20th Floor, Nariman Point, Mumbai - 400021

Tel# +91 22 2202 3055/66 | Fax# +91 22 2204 3162 Email: itil_investor@informed-tech.com | Website: www.informed-tech.com

POSTAL BALLOT NOTICE

Members of the Company are hereby informed that a Postal Ballot Notice, seeking Members' consent on the resolutions set out in the said Notice has been sent electronically to the members whose e-mail address is registered with the Company/ Depository Participant as on the cut-off date i.e. Friday, November 19, 2021 to transact the following special businesses by members of the company by remote e-voting process only

 Appointment of Mr. Nilesh Mohite as Manager of the Company, and ii) Appointment of Ms. Sia Gautam Khandelwal (DIN 09281195) as a Non-

Executive Director (Non Independent Director) of the Company. In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Electronic copy of the Notice of the Postal Ballot notice have been e-mailed to all the Members whose email IDs are registered with the Company Depository Participant on Monday, November 22, 2021. The Postal Ballot notice is also available on the website of the Company www.informed-tech.com and on the website of the Bombay Stock Exchange that is, BSE Limited at www.bseindia.com. Members who do not receive the Postal Ballot Notice may

Instructions for e-voting: In accordance with the applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs, the Company is providing the facility to exercise their right to vote on the resolutions proposed in the said Postal Ballot Notice only by electronic means ("e-voting") to its Members. The communication of the assent or dissent of the members would take place through e-voting process only. The Company has engaged the Services of CDSL to provide e-voting facility. Members may cast

their votes during the period mentioned herein below: Commencement of e-voting: 09:00 a.m. (IST) on Wednesday, November

End of e-voting: 05:00 p.m. (IST) on Thursday, December 23, 2021

E-voting will not be allowed beyond the aforesaid date of time and the e-voting modules shall be forthwith disabled by CDSL upon expiry of the aforesaid period. Manner of e-voting by Members holding shares in dematerialized mode, physical mode and members who have not registered their email address has been provided in the Postal Ballot Notice. The manner in which persons who have forgotten the User ID and Password, can obtain/ generate the same, has also

A person, whose name is recorded in the Register of Members/List of Beneficial Owners as on the Cut-Off Date, shall only be considered eligible for the purpose of e-voting. Voting rights of a member/ beneficial owner (in case of electronic shareholding) shall be in proportion to his/her/its shareholding in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-Off Date. A person who becomes a member after the Cut-Off date should treat this notice for information purpose only.

Manner of registering/updating e-mail address:

Mumbai, November 23,2021

download it from the above-mentioned websites.

Members holding shares in dematerialized mode are requested to register/update their email addresses with their Depository Participants ("DP") by following procedure prescribed by DP. Further, Members holding shares in Physical mode are requested to register/update their email addresses with the Company by writing to the Company at itil_investor@informed-tech.com or to the Registrar and Share Transfer Agent, Link Intime India Pvt Ltd at rnt.helpdesk@linkintime.co.in along with necessary details like Folio No., Name of member(s) and self-attested scanned copy of PAN Card or Aadhar Card.

The Board of Directors, has appointed Vinita Nair, Senior Partner, Vinod Kothari and Company, Membership No- F10559, as the Scrutinizer for conducting the postal ballot voting process in a fair and transparent manner.

The resolution if approved shall be deemed to have been passed on the last date of e-voting i.e. Thursday, December 23, 2021.

The Scrutinizer will submit its report to the Chairman or any other Director of the Company or Company Secretary of the Company as authorized by the Board. upon completion of scrutiny of postal ballots in a fair and transparent manner and the result will be declared within the stipulated time, through the mode as the Company deems fit for such declaration. The declared Results, along with the Scrutinizer's Report, will be displayed on the Company's website under the section 'Investors', notices and result, besides being communicated to the Bombay Stock Exchange, Depositories and Registrar and Share Transfer Agent. Any queries or grievances connected with the e-voting may be addressed to CDSL at the designated e-mail id helpdesk.evoting@cdslindia.com or may contact at 022-23058738 and 022-23058542/43.

For Informed Technologies India Limited

Reena Yadav Company Secretary (ACS:36429)

Bokaro Power Supply Co. (P) Ltd. (A Joint Venture of SAIL & DVC) Hall No.: M-01, Old Administrative Building

Ispat Bhavan, Bokaro Steel City-827001(Jharkhand) CIN No.: U40300DL2001PTC112074 NOTICE INVITING TENDER Ref. No.: BPSCL/MM/21-22/Paper Advt./3109 Dated: 20.11.2021

| SI. No. | NIT No. / Date | Description | BOD & Time |
|---------|---|--|-----------------------------|
| 1. | BPSCL/MM/21-22/C-134/ NIT-1064/2947 dt. 06/11/2021 | Assistance in monitoring Pumps, Deperators & clarifiers and their isolation & normalization at WCTP (TPP & CPP). | 07/12/2021 at 12.15 Hrs. |
| 2. | BPSCL/MM/21-22/C-140/ NIT-1065/2948 dt. 06/11/2021 | Strengthening of CPP Boilers (6, 7 & 8) and auxiliaries for supervisory control. | 07/12/2021 at 12.15 Hrs. |
| 3. | BPSCL/MM/21-22/C-132/ NIT-1066/2970 dt. 09/11/2021 | Assisting in Boller Operation for Maintaining Operational Norms and Equipment Health. | 10/12/2021 at 12.15 Hrs. |
| 4. | BPSCL/MM/21-22/C-133/ NIT-1067/2987 dt. 10/11/2021 | Annual Maintenance Contract for 11KV Switchgear & HT, LT Switchgear of CPP. | 10/12/2021 at 12.15 Hrs. |
| 5. | BPSCL/MM/21-22/C-124/ NIT-1068/3068 dt. 16/11/2021 | Overhauling of Boiler # 7. | 17/12/2021 at 12.15 Hrs. |
| 6. | BPSCL/MM/21-22/C-130/ NIT-1069/3022 dt. 15/11/2021 | Annual Maintenance (Preventive, Running & Breakdown) and Repair of Electrical and C&I Equipments belonging to BPTG unit # 9 of Power Plant. | 14/12/2021 at 12.15 Hrs. |
| For Te | nder documents kindly | visit Website ; www.bpscl.com, Bidders are requested to visit website | regularly. |

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned people that, my clients mentioned in the Table given below are the persons in whose name Shares of the HDFC BANK Limited were issued. The said Share Holders have applied to the Bank for issuance of duplicate Share Certificates as the original Share Certificate has been lost or misplaced for which Police Complaints has also been filed.

| Share Holders | Folio No. | Share Certificate No. | Shares No. | Number of Shares | Missing Police Complaint No. |
|---|--------------|-----------------------------|----------------------------|---------------------|---------------------------------|
| Shrikrishna Laxman Gadgil and Padmini Shrikrishna Gadgil | HB0450093 | 003022894 | 18910051 to 18914050 | 4000 | 110508-2021 dated 16.11.2021 |

all concerned people therefore are called upon to inform the undersigned in writing or may contact on 98220 26700, if any such person has objection for issuance of the duplicate Share Certificate. If no such objections are received from any person, the said Bank will presume that no person has any objection for issuance of the duplicate of Share Certificates to the said Share Holders and thereafter said Bank may issue the duplicate Share Certificates. Thereafter no complaint or claim of any nature will be entertained. ALOK SHAH, B.Com. LL.M., Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to all concerned people that, my clients mentioned in the Table given below are the persons in whose name Shares of the ICICI BANK Limited were issued. The said Share Holders have applied to the Bank for issuance of duplicate Share Certificates as the original Share Certificate has been lost or misplaced for which Police Complaints has also been filed.

| Share Holders | Folio No. | Share Certificate No. | Shares No. | Number of Shares | Missing Police Complaint No. |
|---------------------------------|-----------|-----------------------------|--------------------------------|---------------------|---------------------------------|
| Akshay Shrikrishna Gadgil | 1112036 | 99454 | 27096796 to 27100445 | 3650 | 112129-2021 dated 19.11.2021 |
| Akshay Shrikrishna Gadgil | 1112036 | 982745 | 5832174693 to 5832175057 | 365 | 112129-2021 dated 19.11.2021 |

all concerned people therefore are called upon to inform the undersigned in writing or may contact on 98220 26700, if any such person has objection for issuance of the duplicate Share Certificate. If no such objections are received from any person, the said Bank will presume that no person has any objection for issuance of the duplicate of Share Certificates to the said Share Holders and thereafter said Bank may issue the duplicate Share Certificates. Thereafter no complaint or claim of any nature will be entertained. Pune, Nov 19, 2021

ALOK SHAH, B.Com. LL.M., Advocate 1187/37, Shivajinagar, Shree Ameya Apartments, Pune: 411 005 Phone: (020) 2553 4463 Cell: 99220 13355.

1187/37, Shivajinagar, Shree Ameya Apartments,

Pune: 411 005 Phone: (020) 2553 4463 Cell: 99220 13355.

career page of the Bank's website www.indianbank.in Minimum 45 years and maximum Age 59 years as on 01.10.2021 Application Fee Rs.1,000/- (Inclusive of taxes) Last date for receipt 30.11.2021 of applications Eligibility Criteria Please visit the career page of and Experience www.indianbank.in for full details General Manager (CDO) Place: Chennai

Name of the post

Mode of application

DSJ Keep Learning Limited (Formerly Known as DSJ Communications Limited) CIN: L80100MH1989PLC054329

Regd. Off.: 419-A. Arun Chambers, 4th Floor, Next to AC Market, Tardeo, Mumbai - 400034 India Tel: 022 43476017, E-mail:compliance.dsj@gmail.com Website: dsjkeeplearning.com

NOTICE OF POSTAL BALLOT

read with Rule 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, ("the Rules") including any amendment(s), Secretaria Standards-2 on General Meetings (SS-2) and Regulation 44(1) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, General Circular No. 22/2020 dated 15th June, 2020, General Circular No. 33/2020 dated 28th September, 2020 and General Circular No. 39/2020 dated 31st December, 2020 and General Circular No. 10/2021 dated 23rd June, 2021 issued by the Ministry of Corporate Affairs (collectively referred to as "MCA Circulars") and other applicable regulations of SEBI LODR (including any statutory modification(s) or enactment(s) thereof for the time being in force) that DSJ Keep Learning Limited ('the Company') is seeking approval from its members for passing of resolutions for the items set out in the Notice of Postal Ballot dated 12th November, 2021 by way of remote e-voting process.

Statement thereof ("Notice") has been sent by e-mail to the members of the Company on Tuesday, 23rd November, 2021. The Notice has been sent to those Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as received from the Depositories as on cut-off date i.e. Thursday, 18th November, 2021. In compliance with the aforesaid MCA Circulars, the communication of assent or dissent of the Members would only take place through remote e-voting system. Postal Ballot Form and Pre-paid business envelope will not be sent to the members for this Postal Ballot. Members of the Company who have not yet registered their email address are requested to get their email addresses registered by following the procedure mentioned in the Notice of Postal ballot for obtaining User ID and Password/soft copy of the Notice. The Notice is also available and can be downloaded from the Company's website at dsjkeeplearning.com, website of the Stock Exchanges i.e

In view of the continuing Covid-19 pandemic and in compliance with the various MCA Circulars, the Notice of Postal Ballot along with the Explanatory

BSE Limited at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the website of Central Depository Services (India) Limited ("hereinafter referred to as CDSL") at www.evoting.com. A person, who is not a Member as on the Cut-Off date, should treat this Notice for information purposes only. As per Section 108 of the Act read with the Rules and Regulation 44 of the SEBI LODR, the Company has engaged the services of CDSL, for providing

remote e-voting facility to all its Members, to enable them to cast their votes electronically on the resolution set forth in the Notice of Postal Ballot The details are given hereunder: The Date and Time of commencement of remote e-voting: Thursday, 25th November, 2021 at 9:00 a.m. (IST);

• The Date and Time of end of remote e-voting: Saturday, 25th December, 2021 at 5:00 p.m. (IST) and the facility shall be forthwith blocked; Only those Members whose names appear on the Register of Members/List of Beneficial Owners as received from the Depositories as on cut-off date i.e. Thursday 18th November, 2021, shall be entitled to avail the facility of remote e-voting. Once a vote is cast by the Members, the same

Practicing Company Secretaries, as Scrutinizer for conducting the Postal Ballot process (through remote e-voting only) in a fair and transparent manner. The result of the Postal Ballot through remote e-voting will be announced on or before Tuesday 28th December, 2021. The said results would be available on the website of the Company at dsjkeeplearning.com and on the website of CDSL at www.evoting.com and simultaneously communicated to BSE Limited and National Stock Exchange of India Limited. Resolutions passed by the members through Postal Ballot are deemed in have been passed as if the same have been passed al a general meeting o the members convened in that behalf. The resolution if approved by the requisite majority of members by means of Postal Ballot, shall be deemed

cannot be changed subsequently. The Board of Directors of the Company has appointed CS Anshul Bhatt (Prop.) of M/s. Anshul Bhatt & Associates,

to have been passed on the last date of voting, Le. Saturday, 25th December, 2021. For detailed instructions of e-voting, members may refer to the Section 'E-voting Process' in the Notice of Postal Ballot. In case you have any queries or grievances regarding e-voting, you may refer the Frequently Asked Questions ("FAQs") and e-voting manual available at www.evotingindia com, under help section or write an email to Mr. Rakesh Dalvi, Manager, CDSL at helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058738/022-

23058542/43. Members may also write to the Compliance Officer of the Company at compliance.dsj@gmail.com By order of the Board of Directors For DSJ Keep Learning Limited

Place: Mumbai Jaiprakash Gangwani Date: 23rd November, 2021 Company Secretary & Compliance Officer

(Formerly known as DSJ Communications Limited)



(Investment Managers to LIC Mutual Fund) CIN No: U67190MH1994PLC077858

Registered Office: Industrial Assurance Bldg. 4th Floor, Opp. Churchgate Station, Mumbai - 400 020 Tel. No.: 022-66016000, Toll Free No.: 1800 258 5678, Fax No.: 022-22835606

> Email: service@licmf.com • Website: www.licmf.com NOTICE-CUM-ADDENDUM No. 38 of 2021-2022

NOTICE is hereby given that LIC Mutual Fund Trustee Private Limited, the Trustee to LIC Mutual Fund, has approved the following:-

| Peclaration of Income Distribution cum Co | Face Value | IDCW Rate (₹ per unit) * | Record Date ** | NAV as on 22/11/2021 (₹ per unit) |
|---|------------|-----------------------------|--------------------|---|
| LIC MF Equity Hybrid Fund – Direct Plan IDCW Option | 40.00 | 0.10 | 20th Na | 17.2118 |
| LIC MF Equity Hybrid Fund - Regular Plan IDCW Option | 10.00 | 0.10 | 29th November 2021 | 15.3641 |

*The payout shall be subject to tax deducted at source (TDS) as applicable.

**Or the immediate next Business Day, if that day is not a Business Day.

Date: 23/11/2021

Place: Mumbai

Pursuant to payment of IDCW, the NAV of the IDCW Option(s) of the scheme would fall to the extent of payout and statutory levy.

Income distribution is subject to the availability of distributable surplus, will be paid, net of TDS, as applicable, to those Unit holders whose names appear in the Register of Unit holders / Statement of Beneficial owners (as applicable) under the IDCW Option(s) of the aforesaid scheme as on the Record Date. With regard to Unit holders under the IDCW Option of the scheme, who have opted for reinvestment of Income

Distribution cum Capital Withdrawal, the IDCW due will be reinvested net of TDS, as applicable, by allotting Units for the income distribution amount at the prevailing ex-IDCW NAV per Unit on the Record Date. For LIC MUTUAL FUND ASSET MANAGEMENT LIMITED

Authorized Signatory

As part of Go-Green initiative, investors are encouraged to register/update their email ID and Mobile Number with us to support paper-less communication.

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

financialem epan

Pune, Nov 19, 2021

शहरातील गटई कामगारांना विस्थापित होण्याची वेळ येणार नाही: आ. संग्राम

जगताप

अहमदनगर, २३ नोव्हेंबर (हिं.स.):-अहमदनगर शहरातील रस्ते विस्तारीकरणाच्या कामासाठी हटविण्यात येत असलेल्या गटई कामगारांचे पिच परवाने त्याच ठिकाणी रस्त्याचे काम झाल्यावर कायम ठेवण्याच्या मागणीचे निवे दन चर्मकार विकास संघाच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांना देण्यात आले. गटई कामगारांना विस्थापित होण्याची वेळ येणार नसल्याचे आश्वासन आम दार जगताप यांनी

यावेळी दिले शहरात सामाजिक न्याय विभाग व महानगरपालिका यांच्या माध्यमातून कष्टकरी गटई कामगारांच्या रोजगारासाठी अधिकृत पिच परवाना व गटई स्टॉल देण्यात आले आहे. मात्र शहरातील काही रस्त्यांबरोबर गुलमोहर रोडचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. ररुत्याच्या काम ासाठी अधिकृत पिच परवानाधारक गटई कामगारांना हटविण्यात येणार आहे. तरी रस्त्याचे काम पुर्ण झाल्यावर गटई कामगारांचा पिच परवाने व स्टॉल त्याच ठिकाणी कायम ठेवण्याची मागणी चर्मकार विकास संघाच्या वतीने करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप यांनी गटई कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच पुढाकार राहिला आहे. गटई कामगारांना दिलेले पिच परवाने व स्टॉल अधिकृत असून,

रस्त्याचे काम

स्टॉल लावता

येणार आहे.

रस्त्याच्या

कामामुळे

कामगारावर

विर-थापित

होण्याची

वेळ येणार

नसल्याचे त्यांनी

आश्वासन दिले.

शिष्टमंडळास

कोणत्याही गटई

झाल्यावर त्यांना

त्या ठिकाणी पुन्हा

PUBLIC NOTICE

SHIV SHAKTI PROCESS EQUIPMENT PVT. LTD. Member Owner of Office No. 406, Shivan Chambers Premises Co-op. Soc Ltd., Next to Sahara, Goregaor (West), Mumbai- 400062 & holdin Share Certificate No. 048 Distinctive Nos. 471 to 480 which nas been reported lost/ misplaced. anyone having any claim/ objection should contact to the society secretary within 15 days Thereafte no claim will be considered & society will proceed for issue of Duplicate Share Certificate For Shivam Chambers Premises

Co.op. Soc. Ltd., Sd/- Hon. Secretary Date: 24/11/202

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) नोटीस

भगवान श्रीराम एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या प्रभादेवी, मुंबई-२५. या संस्थेचे सभासद असलेल्या व संस्थेच्या इमारतीत सदनिका क्र. १११० धारण करणारे श्रीमती सत्यवती प्रजाराम जाधव यांचे दिनांक ०४.१२.२००३ रोजी निधन झालेले असुन त्यांचे सरळ वारस म्हणून त्यांचा नातु श्री ऋषिकेश दिनकर जाधव यांनी संस्थाकडे वारसनोंदीबाबत अर्ज दाखल केला असुन संस्था य जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्या कडन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासुन ०७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृर्घ्य आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावे. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्य किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास गहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासून नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल. सही/-सचिव

भगवान श्रीराम एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्चा, प्रभादेवी ठिकाण: मुंबई दिनांक: २४.११.२०२१

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) नोटीस घाटकोपर लक्ष्मीनगर स्नेहसदन एसआरए सहकारी

गृहनिर्माण संस्था मर्या. घाटकोपर, मुंबई-७५. या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत सदिनका क्र. ६०४ धारण करणारे श्री संजीवा गुड्ड पुजारी यांचे दिनांक १८.०९.२०१३ आणी श्रीमती नुशिला संजीवा पुजारी यांचे दिनांक २२.०५.२०१६ रोजी निधन झालेले असुन त्यांचे सरळ वारस म्हणून त्यांचा मुलगा श्री कुशा संजीवा पुजारी यांनी संस्थाकडे वारसनौंदीबाबत अर्ज दाखल केला असुन संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्या कडुन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासुन ०७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृर्ष्य आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावे. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासन

सचिव घाटकोपर लक्ष्मीनगर स्नेहसदन एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., घाटकोपर ठिकाण: मुंबई दिनांक: २४.११.२०२१

नोटीसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) नोटीस

श्री साई शिवसाही एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. प्रभादेवी, मुंबई-२५. या संस्थेचे सभासद असलेल्या वा संस्थेच्या इमारतीत अनुक्रमांक १५४, परिपत्रक क्र. २ धारण करणारे श्री जनार्दन मुकुंद बिर्जे यांचे दिनांक ०६.१२.१९९९ रोजी निधन झालेले असुन त्यांचे सरळ वारस म्हणून त्यांचा मुलगा श्री मुकेश जनार्दन बिर्जे यांनी संस्थाकडे वारसनोंदीबाबत अर्ज दाखल केला असुन संस्था या जाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार यांच्या कडन हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत ही नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासुन ०७ दिवसांत त्यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृष्यी आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावे. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या किंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला मोकळीक राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास पाहण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन नोटीसची मुदंत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल

सचिव श्री साई शिवसाही एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या. प्रभादेवी ठिकाण: मुंबई दिनांक: २४.११.२०२१

PUBLIC NOTICE Public Notice is hereby given regarding chain of the Original Sale Deeds of 2 Plots between Prakhar, Manjula Gulab Bumb and Harinarayan Meena Vide Reg. Document No 2010067003671 dt. 10/5/10 for the Plot No.1806, Paldi Persa and dt. 9/3/10 between Manjula Gulab Bumb & Pelican Caps Technologies Pvt Ltd Vide Reg. Document No. 2010399000727 dt. 12/3/10 for the Plot No.160, Zai Village, both situated in Mahindra SEZ, Jaipur have been lost/misplaced. All the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of said missing documents. On behalf of the client &/or Owner (joint owner of the above mentioned plots), we hereby invites claims/objections, if any, for the transfer of said Plots. In case of any claims/objections, kindly intimate to the undersigned advocate along with the relevant documents to support their claims/objections within 14 days. In absence of any claim within stipulated period it shall be deemed/presumed that the property has no claim by virtue of lost agreements.

SS Mathur Advocate High Court, Ajmer (M) 9829424588/ 8619656185

परिशिष्ट क्र. १६ (उपविधी क्र. ३५ अन्वये) नोटीस

ावान श्रीराम एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या गभादेवी, मुंबई-२५. या संस्थेचे स[ं]भासद असलेल्या वा स्थेच्या इ^{मा}रतीत सदनिका क्र. १५०३ धारण करणारे । सूर्यदत्त उदयनराज शुक्ला यांचे दिनांक ०७.०३.२००० रोजी निधन झालेले असुन त्यांचे सरळ वारस म्हणून त्यांचा लगा श्री अशोककुमार सूर्यदत्त शुक्ला यांनी संस्थाकडे त्रारसनोंदीबाबत अर्ज दाखल केला असुन संस्था या नाहिरातीद्वारे संस्थेच्या भांडवलात/मालमन्तेत असलेले नयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी ायत सभासदाचे वारसदार किंवा अन्य मागणीदार/हरकतदार ो नोटीस प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासुन ०७ दिवसांत यांनी आपल्या मागण्यांच्या वा हरकतींच्या पृर्ष्य आवश्यक या कागदपत्रांच्या प्रती व अन्य पुरावे सादर करावे. जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्तीकडुन हक्क मागण्या केंवा हरकत सादर झाल्या नाही तर मयत सभासदाचे प्रंस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्याची संस्थेला गेकळीक राहिल. जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/हरकत आल्या तर त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. नोंदी व उपविधीची एक प्रत मागणीदारास/हरकतदारास हण्यासाठी संस्थेच्या कार्यालयात सचिव यांच्याकडे सकाळी . १.०० ते दुपारी ०१.०० पर्यंत नोटीस दिल्याच्या तारखेपासुन टिसची मुदत संपण्याच्या तारखेपर्यंत उपलब्ध राहिल.

भगवान श्रीराम एसआरए सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या, प्रभादेवी ठिकाण: मुंबई दिनांक: २४.११.२०२१

जाहीर सूचना

श्री. दिलीप आत्माराम खोत हे मंगल साफल्य को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, जुनी एमएचबी कॉलनी, गोराई रोड, बोरीवली (प.), मुंबई - ४०००९१ या सोसायटीचे सदस्य व निवासी आहेत. यांनी सोसायटीकडे त्यांचे अनुक्रमांक ६१ ते ६५ धारक मूळ भागप्रमाणपत्र क्र. १३ हरवले बाबत कळविले आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत अधिभार, तारण, मालकीहक्क, भाडेपट्टा बक्षीस किंवा अन्य इतर स्वरुपाचा दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरी कर्त्याकडे लेखी स्वरुपात त्यांचे दावाबाबत योग्य कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. जर १५ दिवसांत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास ते त्याग केले आहेत. असे समजले जाईल आणि सोसायटीकडून दय्यम भागप्रमाणपत्र वितरणाची प्रक्रीया केली जाईल.

दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणानंतर मूळ भागप्रमाणपत्र रद्द ठरविले जाईल आणि जर क्रोणा व्यक्तीने सदर मूळ भागप्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार केला असल्यास तो त्यांनी स्वतःच्या जोखीम, मुल्य व परिणामावर करावे आणि याकरिता सोसायटी जबाबदार असणार नाही.

दिनांक: २३/११/२०२१ सचिव मंगल साफल्य कोहौसोलि

PUBLIC NOTICE Notice is hereby given that Mr

Sorab Nasserwan Kanga & Mrs. Freny Sorab kanga residing a Flat no. 20, Building no. 2A, Tata Mills Co-operative Housing Society Ltd, 14, Jagannathrao Bhatankar Marg, Elphinstone Road, Parel (East), Mumbai-400012, has lost his / her original Share Certificate No 139 bearing distinctive numbers from 691 to 695 (Five shares) of Rs 50/- each. He/ She has applied to the Secretary of the said Society to issue the duplicate Share

Any person / persons having any claim, right, title, interest, lien or pledge, mortgage etc, should nform in writing to the Secretary of the said Society within fifteen days of the issue of this notice Failure of which , it will be deemed as no claim is pending against the same and the Secretary will issue the duplicate Share Certificate to the said Mr. Sorab Nasserwan Kanga & Mrs. Freny Sorab kanga However, no claim of whatsoever nature will be entertained thereafter.

For and on behalf of Tata Mills Co-operative Housing Society Ltd., Sd/

Hon. Secretary, Place:Mumbai Date: 24.11.2021

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीदारे तमाम जनतेर कळविण्यात येते की, **सर्व्हे क्र. ५, हिस्सा क्र** ३/१ गांव मौजे आचोळे, ह्यावर बाधण्यात आलेल्या **साई मंथन अपार्टमेंट** ह्या इमारती जमिन मालक म्हणुन आमचे अशिल **श्री. रमेश** अशोक पवार यांच्या हिश्श्यात काही सदनिक गाल्या होत्या तरी आमचे अशिल **क्लासिट** कन्स्टक्शन (साई मंथन अपार्टमेंट) तपे जिमन मालक म्हणुन श्री. रमेश अशोव पवार यांच्या हिश्श्याला आलेल्या सदनिकांपैक तळ मजल्यावरील २ सदनिका म्हणजेच **सदनिक** क्र. ०८ ही सौ.सोनल सुरेश शाह व **सदनिका क्र. १३ ही श्री. संजय शाह** ह्यांन **दिनांक १७/०१/२०१३** रोजी प्रत्येकी **रक्का रुपये ६,४१,८७५**/- इतक्या किंमतीस अलॉटमें लेटरद्वारे विकत देण्यात आली होती ज्यापैकी दोन्ह प्रदिनकांची अर्धी रक्कम ही प्रत्येकी व्यक्तींकड प्रेणे बाकी होते तरी सदर सदनिकांचे पझेशन ह २०१४ सालीच तयार होते परंतु वारंवार सुचन देऊनही सदरच्या दोन्ही व्यक्ती म्हणजेच सौ.सोनर परेश शाह व श्री. संजय शाह यांच्यामार्फ दनिकांचा व्यवहार हा काही पुर्ण करण्यात आल नाही त्याचकारणे सदर सदनिका क्र. ०८ व १ च्या वसई विरार शहर महानगरपालिकेचा मालमत्त कर तसेच सोसायची मेंटनन्स इत्यादी गोष्टी ह्य आमचे अशिल श्री. रमेश अशोक पवार ह्यांच्यामार्फ भरण्यात आल्या असुन सदर रक्कमा संबंधीत कार्यालयांत जमा केल्यावर सदरच्या सदनिका ह्य आमच्या अशिलांद्वारे पुन्हा विकण्यात आल्या आहेत तरी जर पुढे भविष्यात सदरच्या सदनिका क्र. ०८ तसेच १३ वर सौ.सोनल सरेश शाह व श्री. संजय शाह यांच्यामार्फत काहीही हक्क अधिका दाखविण्यात आला तर श्री. रमेश अशोक पवा द्यांच्यामार्फत त्यांना मिळालेल्या मुळ रक्कमेतुः गंनी केलेला खर्च वजा करुन उर्वरीत रक्कम हं .गौ.सोनल सुरेश शाह व श्री. संजय शाह ह्यांन जशीच्या तशी बिनव्याजी परत केली जाईल, कारणं सदर जाहीर नोटीस प्रसिद्ध केली याची नोंद घ्यावी

ॲड. सचिन एम. पाटील पत्ता :- १५१, सत्यम शिवम शॉपिंग सेंटर, रेल्वे स्टेशन जवळ, नालासोपारा पश्चिम, ता. वसई, जि गलघर - ४०१ २०३

PUBLIC NOTICE

हरवले आहे

मी, कु. स्वप्नाली सुभाष दुमकर सर्व नागरिकांना कळवू इच्छित आहे की माझ्याकडून माझ्या दोन्ही फ्लॅट्सचे सर्व करारनामे त्यांच्या ओरिजिनल शेअर सर्टिफिकेट्स क्रमांक 2 व 3 आणि ओरिजिनल खरेदीपत्रक क्रमांक 1708/2005 & 1709/2005 (नोंदणी कार्यालय - दुख्यम निबंधक 1 वसई) समवेत गहाळ झाले आहेत. तरी ही कागदपत्रे कोणालाही सापडल्यास ९८२०५६९०५३ या क्रमांकावर ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत

(() ९८२०५६९०५३

जाहीर सूचना

कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) ठाणे शाखा यांच्याद्वारे देण्यात आलेल्या माहिती व सूचनेनुसार येथे कळविण्यात येत आहे की, अजय आर. यादव व विद्या ए. यादव फ्लॅट क्र. ६०२, सहावा मजला, इमारत क्र ए२, क्षेत्रफळ ३८२ चौ.फू. कार्पेट, पनवेलकर होम्स ए१ ते ए४ को-ऑप हौसोलि. म्हणून ज्ञात सोसायटी, भवानी चौकजवळ, जमीन सर्वे क्र. ४६, हिस्सा क्र. २पी, सीटीएस क्र. ६३७८, गाव कोहोज, कुंठवली, तालुका अंबरनाथ, अंबरनाथ (प.), ठाणे- ४२१५०३ या जागेचे मालक आहेत. त्यांनी सदर फ्लॅटसमोर त्यांच्याकडे असलेले मूळ अधिकार दस्तावेज जमा करून माझ्या अशिलाकडून गृहकर्ज घेतले आहे. ज्याअर्थी (१) मे. ओमसाई कन्स्ट्रक्शन, बिल्डर आणि योगेश यशवंत झोरे. खरेदीदार यांच्यादरम्यान झालेला दिनांक 0८/0३/२0११ रोजीचे विक्री करारनामाबाबत नोंद पृष्ठ क्र. ४७ ते ६७ जे अनुक्रमांक युएचएन-३/१२२६/२०११ अंतर्गत सदर फ्लॅटबाबत नोंद होते ते माझे अशिलाचे मूळ अधिकार दस्तावेजाचे ताबेदार अर्थात पी.एन. रायटर, विक्रेता यांच्याकडून हरविले आहे. म्हणून येथे शक्यता आहे की, अन्य तृतिय व्यक्तीकडून सदर मूळ अधिकार दस्तावेज जर सापडल्यास गैरवापर होऊ शकतो.

कोणा व्यक्तीकडे उपरोक्त दस्तावेजाचा ताबा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस मालवत्तेवर दावा असल्यास किंवा सदर दस्तावेजाची माहिती असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे त्यांचे कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पू.), मुंबई-४०००६८ किंवा दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल), धीरज बाग, तळमजला, ए इमारत, एलबीएस रोड, हरिनिवास सर्कलजवळ, ठाणे (प) -४००६०२ येथे आजच्या तारखेपासून १४ (चौदा) दिवसात कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेवर कोणताही दावा नाही असे समजले

सही/-श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील दिनांक:२४.११.२०२१ ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना

मयत श्री. राजाराम हरिदास उपाध्या यांचे प्रतिनिधी अर्थात १) श्री. संदीप राजाराम **उपाध्या**, निवास पत्ता क्र. ५, प्लॉट क्र. ५१ शोभना इमारत, सायन (प.), मुंबई - ४०००२२ (सदर कायदेशीर वारसदार), २) श्रीमती रमा <mark>राजाराम उपाध्या,</mark> पत्ता – क्र. ५, प्लॉट क्र. ५१. शोभना इमारत, सायन (प.), मुंबई - ४०००२२ आणि **३) श्री. सतिश राजाराम उपाध्या.** पत्ता -६०१, हरिकपा को-ऑप. हौसिंग सोसायटी लि. सेंट ॲन्थोनी रोड, चेंबूर (पू.), मुंबई - ४०००७१ (सदर कायदेशीर वारसदार) यांच्यावतीने येथे सूचना देण्यात येत आहे कीः

अ) श्री. राजाराम हरिदास उपाध्या, मे. इन्टर-युनीयन गॅरेजचे मालक, जे खाली नमूद व्यवसायीक जागेत मोटार गॅरेजचा व्यवसाय करीत होते (सदर जागा). बृहन्मुंबई महानगरपालिका (आता बृहन्मुंबई महानगरपालिका-एमसीजीएम) यांनी सदर जागेबाबत जमीन वहिवाट अधिकार. हक्क व हित मे. इन्टर-युनियन गॅरेज यांना दिले होते.

ब) श्री. राजाराम हरिदास उपाध्या यांच्या पश्चात त्यांचे वारसदार व कायदेशीर प्रतिनिधी म्हणून सदर कायदेशीर वारसदार आहेत आणि सदर कायदेशीर वारसदारांनी हिंदू वारसा कायदा १९५६ अन्वये सदर नयताचे मालमत्तेवर समान वारसाहक सांगितला

सदर कायदेशीर वारसदारांना आता मे. इन्टर-युनियन गॅरेजचे व्यवसाय व सदर जागेचे अधिकार, हक व हित यावर अधिकार आहे आणि म्हणून त्यांनी मे. इन्टर -युनियन गॅरेजचे मालकीत्व व्यवसाय भागिदारी व्यवसायात (नियोजित व्यवहार) रुपांतर करण्याचे

मान्य केले आहे. क) जर कोणा व्यक्तीस याबाबत विक्री, हस्तांतर करारनामा, अदलाबदल, अधिभार, वहिवाट उपवहिवाट, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, परवाना, तारण वारसाहक्क, शेअर, बक्षीस, मृत्यूपत्र, मालकीहक परिरक्षा, न्यास, ताबा, एफएसआय/टीडीआर वापर विकास अधिकार किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा सदर मे. इन्टर-युनियन गॅरेजचे व्यवसाय किंवा मयत श्री. राजाराम हरिदास उपाध्या किंवा त्यांचे सदर कायदेशीर वारसदार यांचेबाबत अधिकार हक, हित, दावा किंवा मागणी असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून १४ दिवसांत खालील स्वाक्षरीकर्त्यांना त्यांच्या कार्यालयात दस्तावेजी पुराव्यांसह लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा असे सर्व अधिकार किंवा दावा नाकारले जातील आणि त्याग किंवा स्थगित केले आहे, असे समजले जाईल आणि अशा अधिकार किंवा दाव्यांच्या संदर्भाशिवाय नियोजित व्यवहार पूर्ण केला जाईल.

वर संदर्भित अनुसुची

(सदर जागेचे वर्णन) जमीन क्षेत्रफळ १८०० चौ.फू., ४० बी, रसूल-जीवा कंपाऊंड/दोसा कंपाऊंड, महापालिका इंडस्ट्रियल इस्टेटच्या मागे, गोदरेज प्लॅनेटजवळ. के.के. मार्ग, जेकब सर्कल, मुंबई- ४०००११ येथील जिमनीचे सर्व भाग व खंड आणि जमीन प्लॉट सी.एस.क्र. ११०५ तसेच त्यावर उभे असलेल्या संरचनेचे क्षेत्रफळ १८०० चौ.फू.

> सतिश उपाध्या/संदीप उपाध्या/ रमा उपाध्याकरिता ॲड. राहूल डी. थोरात पत्ता :पलॅट क्र. ३०१, आदेश्वर अपार्टमेंट खेडगल्ली, सयानी रोड, प्रभादेवी मुंबई - ४०००२५

याद्वारे कळविण्यात येते की, माझे वडील

कै.सुंदर वामन तोंडलेकर यांचे दिनांक 28/08/1993 रोजी मुंबईत निधन झाले आहे तसेच माझी आई कै.लेलिता सुंदर तोंडलेकर यांचे देखील दिनांक 26/02/2016 रोजी मुंबईत निधन झाले आहे. तसेच माझी बहिण कै.सौ. स्नेहल सुरेंद्र पाटिल हीचे देखील दिनांव 06/04/2021 रोजी मुंबईत निधन झाले. माझे वडील हे बॉम्बे डाईंग मिलमध्ये गिरणीकामगा होते. माझे वडील कै.सुंदर वामन तोंडलेकर माझी आई कै.ललिता सुंदर तोंडलेकर व माझी बहिण कै.स्नेहल सुरेंद्र पाटील यांच्या मृत्यु पश्चात पुढे नमुद केल्याप्रमाणे कायदेशीर वारसदार आहेत. 1) श्री.समीर सुंदर तोंडलेकर वय 55, स्वतः (अर्जदार) 2) सौ.सषमा सधी पुलेकर (पुर्वाश्रमाची- सुषमा सुंदर तोंडलेकर) वय 56, विवाहीत बहीण, 3) सौ.सचिता जयवंत राऊत (पूर्वाश्रमाची- सुचिता सुंदर तोंडलेकर) वय 54 विवाहीत बहीण याप्रमाणे एवढेच नजीकचे कायदेशीर वारसदार आहेत त्याव्यतिरिक्त इतर कोणीही वारसदार नाही. मी गिरणी कामगार सदनिकेचा (बॉम्बे डाईंग मिल) लाभ मिळणेकरिता वारस दाखला देण्याबाबल मंबई तहसीलदार कार्यालयात अर्ज केला आहे ज्या कोणाचे सदर वारसा हक्काबाबत काहीर्ह हरकत/ आक्षेप/ दावे असतील त्यांनी लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासन 1: दिवसाच्या आत माझ्या खालील पत्त्यावर व मंबर्ड तहसीलदार कार्यालय, पत्ता- ओल्ड कस्टम हाऊस, शहिद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई 400001. व मुंबई गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ (म्हाडा), गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व) मुंबई- 400051, यांचेकडे संपर्क साधून तक्रार अर्ज दाखल करावेत 15 दिवसांचा कालावधीनंतर आलेली हरकत/ आक्षेप/ दावं यांचा विचार करण्यात येणार नाही.

ठिकाण : मुंबई सही दिनांकः 24/11/2021 अर्जदार श्री. समीर सुंदर तोंडलेक 394/9, कमल निवास, 1ला माळा, एन.सी.केळकर रोड, दादर (पश्चिम) मुंबई- 400028.

नमुना क्र. युआरसी-२ करण २१ चे भाग १ अंतर्गत नोंदणीबाबत सूचन देण्याची जाहिरात

अर्ज क्र २४७५ / संकिर्ण / २०२० कंपनी कायदा २०१३ च्या कलम ३७४(बी) आर्गि कंपनी (नोंदणीस प्राधिकृत) अधिनियम, २०१४ चे

- नियम ४(१) नुसार) येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनी कायद २०१३ चे कलम ३६६ चे उपकलम (२) नुस शेअर्सद्वारा कंपनी मर्यादित म्हणन कंपनी कायद २०१३ चे प्रकरण २१ चे भाग १ अंतर्गत मे. टी स्टोअर हॉलिडेज एलएलपी, या मर्यादित दायीत भागिदारी संस्थेची नोंदणी करण्यासाठी सेंट्र रजिस्ट्रेशन सेंटर (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्यु ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स (आयआयसीए), प्ल क्र.६, ७, ८, सेक्टर ५, आयएमटी मनेसार जिल्हा गुरगाव (हरियाणा)-१२२०५० येथी निबंधकांकडे १५ दिवसानंतर परंतु ३० दिवसांच समाप्तीपूर्वी अर्ज करण्याचे नियोजित आहे.
- कंपनीचे प्रमख उद्दिष्ट खालीलप्रमाणे टूर ऑपरेटर्स, डेली पॅसेंजर सर्व्हिस ऑपरेट ्र ट्रॅव्हल एजंट, शीप बुकींग एजंट, रेल्वे तिकी .. बुकींग एजंट, एअर लाईन्स तिकीट बुकींग एजंट कॅरीअर सर्व्हिस एजंट, कुरीअर सर्व्हिस एजं म्हणून व्यवसाय प्रोत्साहन व तरतुद करणे
- नियोजित कंपनीचे मेमोरेण्डम आणि आर्टिकल ऑफ असोसिएशनचे प्रती कंपनीचे कार्यालय क्र. १/४, शस्यू इमारत, आस्ती नगरी, गांधारे ठाणे -४२१३०१ येथे निरीक्षणासाठी उपलब
- येथे सूचना देण्यात येत आहे की, कोणाही व्यक्तीच सदर अर्जास आक्षेप असल्यास त्यांनी त्यांन आक्षेप लेखी स्वरुपात सेंट्रल रजिस्ट्रेशन सेंट (सीआरसी), इंडियन इन्स्टिट्युट ऑफ कॉर्पोरे अफेअर्स (आयआयसीए), प्लॉट क्र.६, ७, ८ सेक्टर ५, आयएमटी मनेसार, जिल्हा गुरगा (हरियाणा)-१२२०५० येथील निबंधकांकडे सद सूचना प्रकाशन तारखेपासून २१ दिवसांत पाठवावेत तसेच एक प्रत कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालया पाठवावी

भाज दिनांकीत २३ नोव्हेंबर, २०२१



मे. ट्रीप स्टोअर हॉलिडेज एलएलप सुमीत चंद्रकांत मिश

इंडियन ओव्हरसीज बँक मांडवी शाखा: १११/११५, काझि सय्यद स्ट्रीट, गुलाबी हाऊस, मांडवी, मुंबई-४००००३. दूर.:२३४२७५१०/११, २३४००२८६, फॅक्स:२३४२७६८२,

ई-मेल:iob0052@iob.in

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (नियम ८(१)) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटर ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत **इंडियन ओव्हरसीज बँके**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम : महवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी **०१.०७.२०२१** रोजी वितरीत केली होती आणि त्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/तारणकर्ता/जामिनदार **मे. मानस फॅशन** नोंदणीकृत पत्ताः ३३३–ए, बदामवाडी, रुम नं. २४–ए, दुसरा मजला, काळबादेवी रोड, मुंबई – ४००००२ निवास ग्ता : १/१, घनश्याम नगर, नाखवा शाळेजवळ, कोप्रा कॉलनी, ठाणे (पू.) ४००६०३ (यापुढे कर्जदार) यांना सदर सूचना प्राप्ती तारखेपासून ६० दिवसांच्या आत **३०.०६.२०२१** रोजी देय रक्कम **रु.४३,५८,२८६.३६ (रुपये त्रेचाळीस लाख अञ्जावन्न हजार दोनशे श्याऐंशी आणि छत्तीस फक्त)** तसेच न्रारदराने त्यावरील पुढील व्याज व खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. a) कर्जदार हे मागणी सूचनेत वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार आणि प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या pलम १३(४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ चे नियम ८ अन्वये त्यांन प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **ताबा २२ नोव्हेंबर, २०२१** रोजी

 विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेस गेणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी इंडियन ओव्हरसीज बॅंककडे **३०.०६.२०२१** रोजी देय रक्कम **रू.४३,५८,२८६.३६ (रुपये त्रेचाळीस लाख अड्डावन्न हजार दोनशे श्याऐंशी आणि छत्तीस फक्त)** तसेच मागणी सूचना वितरणानंतर जर कोणतेही क्कम भरणा केल्यास ती वजा करून मागणी सूचनेत नमुद उपरोक्त तारखेपासून रक्कम जमा होईपर्यंत pरारदराने त्यावरील पुढील व्याज व खर्च, शुल्क, अधिभार इत्यादी जमा करावे. रक्कम जमा करण्याच्य तारखेपर्यंत ३१.१०.२०२१ रोजी एकूण देय रक्कम **रू.४०,२६,०८२.३६ (रुपये चाळीस लाख सव्वीस इजार ब्याऐंशी आणि पैसे छत्तीस फक्त)** तसेच रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत करारदराने पुढील याज, शुल्क, खर्च इत्यादी आहे

३) प्रतिभूत मालमत्ता सोडविण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम ८ च्या ारतुदीनुसार कर्जदारांचे लक्ष वेधण्यात येत आहे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

लमत्ता १ : फ्लॅट क्र.४०२, चौथा मजला, ए विंग, दिव्या स्तुती इमारत, सर्व्हे क्र.२६१ (भाग) सीएसटी क्र. ६२० (भाग) गाव मालाड, महाराजा टॉवरच्या मार्गे, जनरल ए.के. वैद्य मार्गे, दिंडोशी, गोरेगाव (पू.), मुंबई – ४०००६३ येथील श्री. अशोक कुमार धानुका यांच्या नावे असलेली मालमत्ता चर्तुःसीमा : उत्तरेस-चाळ, दक्षिणेस - रस्ता, पूर्वेस-चाळ, पश्चिमेस - महाराजा टॉवर. मालमता २: गाळा क्र. २१२, दुसरा मजला, इमारत क्र. १, अरिहंत कम्पाऊंड, गाव पूर्णा, ठाणे–भिवंडी रोड, ता. भिवंडी, जि. ठाणे, येथील श्री. अशोक कुमार धानुका यांच्या नावे असलेली मालमत्ता, चर्तुःसीमा : उत्तरेस-मोकळी जागा, दक्षिणेस – रस्ता, पूर्वेस-गळा, पश्चिमेस – गाळा.

दिनांक: २२.११.२०२१

इन्फॉर्म्ड टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेड

सीआयएन : एल९९९९९एमएच१९५८पीएलसी०११००१ नोंदणीकृत कार्यालय: निर्मल, २०वा मजला, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१. दूरध्येनी +९१ २२ २२०२ ३०५५/६६ फॅक्सः +९१ २२ २२०४ ३१६२ इमेल: itil_investor@informed-tech.com वेबसाइट: www.informed-tech.com टपाल मतदानाची सूचना

कंपनीच्या सदस्यांना याद्वारे सूचित केले जाते की या सूचनेत नमूद केलेल्या ठरावांवर सदस्यांची संमती मागणार रपाल मतदानाची सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचा ई-मेल पत्ता कंपनी/ डिपॉझिटरी सहभागीदाराकडे निश्चित तारखेला नोंद आहे म्हणजे शुक्रवार, १९ नोव्हेंबर, २०२१ रोजी पाठवण्यात आली आहे कंपनीच्या सदस्यांद्वारे केवळ रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे खालील विशेष व्यवसायावर विमर्श करण्याकरिता:

?) कंपनीचे व्यवस्थापक म्हणून शी. निलेश मोहिते यांची नियुक्ती, आणि २) सुश्री सिया गौतम खंडेलवाल (डीआयएन ०९२८१९९५) यांची कंपनीच्या गैर-कार्यकारी संचालक

(स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती. तहकार मंत्रालयाने जारी केलेल्या लागू परिपत्रकांच्या अनुषंगाने, टपाल मतदान सूचनेची इलेक्ट्रॉनिक प्रत सर्व

तदस्यांना ज्यांचे ईमेल आयडी कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदाराकडे सोमवार, २२ नोव्हेंबर, २०२१ रोजी नोंदणीकत आहेत त्यांना ई-मेल करण्यात आली आहे.

टपाल मतदान सूचना कंपनीच्या www.informed-tech.com वेबसाइटवर आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com वर देखील उपलब्ध आहे. ज्या सदस्यांना टपाल मतदान सूचना प्राप्त होत नाही ते वर नमूद केलेल्या वेबसाइटवरून ती डाउनलोड करू

ई-मतदानासाठी सूचनाः

मुंबई, नोव्हेंबर २३,२०२१

सहकार मंत्रालयाने जारी केलेल्या लागू परिपत्रकांच्या अनुषंगाने, कंपनी आपल्या सदस्यांना केवळ इलेक्ट्रॉनिव माध्यमातून (ई-मतदान) या टपाल मतदान सूचनेत प्रस्तावित केलेल्या ठरावांवर मतदानाचा हक बजावण्याची सुविधा प्रदान करत आहे. सदस्यांच्या संमती किंवा असहमतीचा संवाद केवळ ई-मतदान प्रक्रियेद्वारे होईल. . कंपनीने ई-मतदानाकरिता सीडीएसएल ची सुविधा प्रदान करण्यात आली. खाली नमूद केलेल्या कालावधीत

ई-मतदानाची सुरुवात: बुधवार, २४ नोव्हेंबर, २०२१ रोजी सकाळी ०९:००वा. (भाप्रवे) ई-मतदानाची समाप्ती: गुरुवार, २३ डिसेंबर २०२१ रोजी सायं ०५:०० वा. (भाप्रवे)

-वोटिंगला उपरोक्त तारखेँच्या पलीकडे परवानगी दिली जाणार नाही आणि उपरोक्त कालावधी संपल्यानंतर -व्होटिंग पध्दत सीडीएसएलद्वारे त्वरित अक्षम केले जातील. डिमॅट स्वरूपात, वास्तविक स्वरूपात शेअर्स धारण केलेल्या सदस्यांनी आणि ज्या सदस्यांनी त्यांचा ईमेल

पत्ता नोंदवला नाही अशा सदस्यांना ई-मतदान करण्याची पद्धत टपाल मतदान सूचनेत प्रदान केली आहे. कोणी व्यक्ती युजर आयडी आणि पासवर्ड विसरल्यास ते कोणत्या पद्धतीने मिळवू शकतात/बनव् शकतात हे देखील या सूचनेमध्ये प्रदान केले आहे. एखादी व्यक्ती, ज्याचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/ लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये निश्चित

तारखेनुसार नोंदवले गेले आहे, ती केवळ ई-मतदानाच्या हेतूसाठी पात्र मानली जाईल. सदस्य/ गभार्थी मालकाचे (इलेक्ट्रॉनिक शेअरहोल्डिंगच्या बाबतीत) मतदानाचे अधिकार हे निश्चित तारखेला कंपनीच्या पूर्णपणे भरणा केलेल्या इकिटी शेअर कॅपिटलमधील त्याच्या/तिच्या/तिच्या भाग धारणेच्या प्रमाणा असतील. निश्चित तारखेनंतर सदस्य झालेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने हाताळली

ई-मेल पत्त्याची नोंदणी/अपडेट करण्याची पद्धत: डिमॅट स्वरूपात भागधारणा करणाऱ्या सदस्यांन विनंती केली जाते की त्यांनी डीपीने विहित केलेल्या प्रक्रियेनुसार त्यांचे ईमेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरी सहभागीदाराकडे (डीपी) कडे नोंदणी/अपडेट करावे.

पढे. वास्तविक स्वरूपात भाग धारणा करणाऱ्या सदस्यांनी कंपनीला itil investor@informed-. tech.com वर किंवा लिंक इनटाईम इंडिया प्रा.लि. च्या रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटला, mt.helpdesk@linkintime.co.in वर आवश्यक तपशील जसे की फोलिओ क्रमांक तदस्याचे नाव आणि पॅन कार्ड किंवा आधार कार्डची स्वयं-साक्षांकित स्कॅन कॉपी त्यांचे ईमेल पत्ते कंपनीकडे नोंदणी/अपडेट करण्याची विनंती केली जाते.

टपाल मतदान सूचना प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी संचालक मंडळाने विनित नायर, वरिष्ठ भागीदार, विनोद कोठारी आणि कंपनी, सदस्य संख्या- एफ१०५५९ यांची तपासनीस म्हणून नियुक्ती केली आहे. ठराव मंजूर झाल्यास तो ई-मतदानाच्या शेवटच्या तारखेला म्हणजे गुरुवार, डिसेंबर २३ २०२१ रोजी मंजूर झाला असे मानले जाईल.

निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने टपाल मतदान सूचना तपासणी पूर्ण झाल्यावर तपासणीस आपला अहवाल कंपनीच्या अध्यक्ष किंवा कंपनीच्या इतर संचालकांना किंवा बोर्डाने अधिकृत केलेल्या कंपनीच्या कंपनी सचिवांन सादर करेल आणि कंपनीला अशा घोषणेसाठी योग्य वाटेल त्या पद्धतीने निकाल निर्धारित वेळेत घोषित केला जाईल. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज, डिपॉझिटरीज आणि रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट यांन कळवण्यासोबतच, तपासणीसांच्या अहवालासह घोषित केलेले निकाल, कंपनीच्या वेबसाइटवर 'गुंतवणूकदार', सूचना आणि निकाल या कलमांतर्गत प्रदर्शित केले जातील.

-मतदानाशी संबंधित कोणत्याही शंका किंवा तक्रारी असल्यास सीडीएसएलला निर्दिष्ट ई-मेल आयडी helpdesk.evoting@cdslindia.com वर संबोधित केल्या जाऊ शकतात किंवा ०२२-२३०५८७३८ आणि ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क साध् शकतात.

> इन्फॉर्म्ड टेक्नॉलॉजीज इंडिया लिमिटेडकरिता सही/

> > रीना यादव कंपनी सचिव (एसीएस : ३६४२९)

अहमेद रजा मा. जिफर शेख व इतर विरूध्द वैद्यकिय अधिकारी, जी/उत्तर वॉर्ड. जाहीर नोटीस याद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, अर्जदार अहमेद रजा मा. जिफर शेख

मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ५ वे न्यायालय, दादर, मुंबई.

वाद्वार सव जनतस्त कळावऱ्यात यत का, अजबार जहनम् रणा ना. आनर राज, वय वर्षे, राहणार- रूम. न. <u>अ-3/9४६,</u> गोपीनाथ कॉलनी न. २, कुरेशी नगर, धारावी, मुंबई- ४०० ०१७ यांनी त्यांच्या मुली नामे अशिया खातून शेख व सादीया खातून शेख यांचा जन्म त्याच्या राहत्या घरी म्हणजे रूम न. <u>अ-३/१४६,</u> गोपीनाथ कॉलनी न. २, कुरेशी नगर, धारावी, मुंबई- ४०० ०१७ येथे दिनांक १५/०१/२००४ व ०३/११/२००६ रोजी अनुक्रमे झाला आहे पण त्याच्या जन्माची नोंद गैरअर्जदार, महानगरपालिका बृहन्मुबई मार्फत वैद्यकिय अधिकारी, जी/उत्तर वॉर्ड, दादर, मुंबई- ४०० ०१९ यांच्याकडे करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्जदाराने या न्यायालयात अर्ज क्र. २४७५/सिकर्ण/२०२० दाखल करून त्यांच्या मुलींच्या जन्माची नोंद गैरअर्जदार कार्यालयात करण्याबाबत गैरअर्जदार याना आदेशीत करावे, अशी विनती केली आहे.

तरी याद्वारे सर्व जनतेस सुचित क्रण्यात येते की, जर अर्ज्दाराच्या मुलींच्या जन्माच्या नोंदीबाबत ज्याना कोणाला आक्षेप असेल त्यानी ही जाहीर नोटीस प्रकाशीत झालेल्या दिनाकापासन् १५ दिवसाच्या आत स्वतः अथवा स्वतःच्या वकिलामार्फत् या न्यायालयात् हजर होवुन त्याचे आक्षेप अथवा उजर अथवा म्हणणे दाखल करावे. जर विहीत मुदतीत कोणाचाही आक्षेप अथवा उजर अथवा म्हणणे या न्यायालयास प्राप्त झाले नाही, तर कोणालाही काहीही आक्षेप नाही असे समजून पुढील आदेश पारित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी

दिनांक : २३/१०/२०२१

आदेशावरून.

न्यायलिपीक अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी ५ वे न्यायालय, दादर, मुंबई.

मा. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, ५ वे न्यायालय, दादर, मुंबई. अर्ज क्र २६३६ / संकिर्ण / २०२०

असिफा शेख विरूध्द वैद्यकिय अधिकारी, जी/उत्तर वॉर्ड.

<u>जाहीर नोटीस</u>

यादारे सर्व जनतेस कळविण्यात येते की. अर्जदार असिफा शेख. वय १८ वर्षे. राहणार-पाद्वार तम जानार प्रकार नात ना जा, जानार का जा, जानार का कुरेशी नगर, धारावी, मुंबई- ४०० ०१७ येथे दिनांक १३/०१/२००२ रोजी झाला आहे पण त्याच्या जन्माची नोंद गैरअर्जदार, महानगरपालिका बृहन्मुबई मार्फत वैद्यकिय अधिकारी जी/उत्तर वॉर्ड, दादर, मुंबई- ४०० ०१९ यांच्याकर्ड करण्यात आलेला नाही. त्यामुळे अर्जदाराने या न्यायालयात अर्ज क्र. २६३६/संकिर्ण/२०२० दाखल करून त्यांच्या जन्माची नोंद गैरअर्जदार कार्यालयात करण्याबाबत गैरअर्जदार याना आदेशीत करावे, अशी विनती

तरी यादारे सर्व जनतेस सुचित करण्यात येते की, जर अर्जदार यांच्या जन्माच्या नोंदीबाबत ज्यांना कोणाला आक्षेप असेल त्यांनी ही जाहीर नोटीस प्रकाशीत झालेल्या दिनाकापासून १५ दिवसाच्या आत स्वतः अथवा स्वतःच्या विकलामार्फत या न्यायालयात हजर होवून त्याचे आक्षेप अथवा उजर अथवा म्हणणे दाखल करावे. जर विहीत मुदतीत कोणाचाही आर्क्षेप अथवा उजर अथवा म्हणणे या न्यायालयास प्राप्त झाले नाही, तर कोणालाही काहीही आक्षेप नाही असे समजून पुढील आदेश पारित करण्यात येतील, याची नोंद घ्यावी.

दिनांक : २३/१०/२०२१ आदेशावरून,



सही/-न्यायलिपीक अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी

हीरो होसिंग फायनान्स लिमिटेड

न कार्यालयः ०९, कम्युनिटी सेन्टर, बसंत लोक, वसंत विहार, न्यु दिह्वी-११००५७. दर:.०११-१००, टोल फ्री क्रमॉक: १८०० २१२ ८८००, ईं-मैल:customer.care@herohli.com, www.herohousingɑfinance.com. सोजायण:युड्ट१९२डीणचर०१६पीणचर्मी३०१

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (परिशिष्ट ४ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८(१) पहा) याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड

निफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार यांना सदर सूचना प्राप्त गरखेपासून ६० दिवसांच्या आत देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर कायद्याचे कलम ८ सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट

(एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा ताबा घेतला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी

हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे. कर्जदार यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत

| | मागणी सूचना तारीख/ एकूण | ताबा | | | | | |
|---------------------------|--|--|--|--|--|--|--|
| कायदेशीर प्रतिनिधीचे नाव | देय थकबाकी रक्क्रम (रु.) | दिनांक | | | | | |
| रियाझ मोहम्मद इलियास शेख, | २८.०७.२०२१, | १९.११.२०२१ | | | | | |
| मिसबाह रियाझ शेख, मुमताझ | २७.०७.२०२१ रोजी | | | | | | |
| मोहम्मद इलियास शेख | रु.३२,०६,१९०/- | | | | | | |
| | कर्जदार/कायदेशीर वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधीचे नाव रियाझ मोहम्मद इलियास शेख, मिसबाह रियाझ शेख, मुमताझ | कर्जदार/कायदेशीर वारसदार/ कायदेशीर प्रतिनिधीचे नाव रियाझ मोहम्मद इलियास शेख, मिसबाह रियाझ शेख, मुमताझ | | | | | |

<mark>तिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्ता/तारण मालमत्तेचे वर्णन:</mark> फ्लॅट क्र.सी-५०१ (१ बीएचके), ५वा मजला, न्यू चंद्रेश गॅलेक्सी कोहौसोलि., जुना सर्वे क्र. ५२३, हिस्सा क्र. १, नवीन सर्वे क्र. ५४, हिस्सा क्र. १, लोधा कॉम्प्लेक्स, गंगा कॉम्प्लेक्सजवळ, पूजा नगर, मीरारोड (पू.), गाव भाईंटर, तालुका व जिल्हा ठाणे, मुंबई- ४०००६८ (क्षेत्रफळ ५३५ चौ.फू.), चर्तु-सीमा : उत्तरेस: अंकूर गंगा कॉम्प्लेक्स; पुर्वेस: गीता नगर; दक्षिणेस: अनुराग इमारत; पश्चिमेस: स्रता. **ठेकाण:** मुंबई, **दिनांक:** २४.११.२०२१ सही/ – प्राधिकृत अधिकारी, हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेड करित

PUBLIC ANNOUNCEMENT OF FINAL EXIT OFFER TO THE EQUITY SHAREHOLDERS OF SKYBOX INDUSTRIES LIMITED

(Formerly known as Smart Capital Services Limited) CIN: L74899DL1994PLC059877

Registered Office: 325, IIIrd Floor, Aggarwal Plaza, Sector-14, Rohini, New Delhi 110085 Tel: +91-11-9599919919, E-mail: smartcap.delhi@gmail.comWebsite: www.smartcapitalservices.in

Contact Person: Ms. Amandeep Kaur, Company Secretary and Compliance Officer THE EQUITY SHARES OF THE COMPANY HAVE ALREADY BEEN DELISTED FROM THE STOCK EXCHANGES AND HENCE ARE NO LONGER TRADED. THIS OFFER IS TO

PROVIDE YOU WITH A FINAL OPPORTUNITY TO EXIT. AS A SHAREHOLDER OF THE COMPANY PLEASE NOTE THAT DUE TO DELISTING YOU SHALL NO LONGER BE ABLE TO SELL THE SHARES OF THE COMPANY OVER THE STOCK EXCHANGES AND THEREFORE IT WOULD BE DIFFICULT TO DISPOSE

OFF YOUR SHARES.

All the remaining Public Shareholders of Skybox Industries Limited ("the Company") are hereby informed that subsequent to the successful completion of delisting offer, which was concluded in accordance with Chapter VII and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 ("the Regulations"), and subsequent amendments thereto, wherein exit offer was made by Mr. Rohit Mittal (hereinafter referred to as "Acquirer"), at the exit price of Rs. 2.00 (Rupees Two only) to the public shareholders of Skybox Industries Limited, a final exit opportunity is being given to them which will be valid for a period of one year from November 23, 2021 to November 22, 2022, wherein they can tender their shares to The Acquirer at a price of Rs

2.00 (Rupees Two only) per Fully Paid up Equity Share of the Company. Metropolitan Stock Exchange of India Limited vide its notice bearing reference no MSE/LIST/2021/1269 dated November 8, 2021 has informed that shares of the Company shall be suspended from trading w.e.f. November 15, 2021, and will be delisted from the exchange with effect from November 23, 2021.

As per the SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 and subsequent amendments thereof, the Metropolitan Stock Exchange of India Limited has stipulated that the acquirer shall provide an exit option to the remaining shareholders of the Company. The Public Shareholders of the Company who did not or were unable to participate in the delisting offer or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes, no have a last and final opportunity to sell their shares to the Acquirer at the exit price of Rs.2.00 Rupees Two only) per share commencing from November 23, 2021 to November 22, 2022 i.e. for a period of One Year in compliance with relevant provisions of SEBI (Delisting of Equity Shares) Regulations, 2009 and subsequent amendments thereto.

The Form of Acceptance along with relevant enclosures inviting public shareholders to tender their shares at the exit price to the Acquirer is being shortly dispatched to all the remaining public shareholders, who did not or were unable to participate in the delisting process or who unsuccessfully tendered their shares in the aforementioned processes.

Subject to any Regulatory Approvals as may be required, the Acquirer intends to dispatch payment to the shareholders who will validly tender their shares to the Acquirers with all the

ecessary documentation within 15 days of such receipt.

TENDERING PROCESS FOR REMAINING EQUITY SHARES

Shareholders holding their equity shares in physical form: Equity Shareholders who hold equity shares in physical form and wish to tender their shares will be required to send the Form of Acceptance Cum Acknowledgement dully filled in, Original Physical Share Certificate accompanied with Blank Transfer Deed duly signed along with relevant authorizations, if applicable, to the Registrar to the Exit Offer marking the envelope "SKYBOX INDUSTRIES LIMITED - DELISTING OFFER", as to reach the Registrar to the Exit Offer on or before Offer Closing date to Skyline Financial Services Pvt. Ltd. at D 153A, 1st Floor, Okhla Industrial Area, Phase-1, New Delhi - 110020, Phone: +91-11 40450193 -97, 26812682-83, E-mail: admin@skylinerta.com

Shareholders holding their equity shares in Demat Form: Beneficial Owners and shareholders holding equity shares in dematerialized form, will be required to send their duly filled in Form of Acceptance Cum Acknowledgement along with relevant authorizations, if applicable, along with photo copy of delivery instructions in "Off-Market" mode or Counterfoil of the delivery instructions in "Off-Market" mode duly acknowledged

| l | by the Depository Farticipant (Di) inhavour of following account | | | | |
|---|---|-------------------------------------|--|--|--|
| | Depository Participant Name | MSB E-TRADE SECURITIES LIMITED | | | |
| | Depository Participant Identification Name | 12070600 | | | |
| | Client Identification Name | 00009869 | | | |
| | Depository Name | Central Depository Services (India) | | | |
| | | Limited (CDSL) | | | |
| l | Depository Account Name | Rohit Mittal | | | |

For any query relating to the exit offer, please consult the Registrar to the Exit Offer. The shareholders are requested to tender or send their complete document(s) to the Registrar to the Exit Offer as per the delivery instructions mentioned herein from Monday to Friday between 10.00 A.M. to 5.00 P.M.

For Skybox Industries Limited

For Skybox Industries Limited

Amandeep Kaul Date: November 23, 2021 Place: New Delhi

Company Secretary & Compliance Officer